

राज्य योजना सन २०२४-२५

वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६
२२३२) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

महाराष्ट्र शासन

महसूल व वनविभाग,

शासन निर्णय क्र. डब्ल्यूएलपी- ०६.२४/प्र.क्र. १२९/फ-१

मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक :- १२ डिसेंबर, २०२४.

वाचा :-

१. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३,
दिनांक ०१.०४.२०२४.
२. महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक डब्ल्यूएलपी ०६.२४/प्र.क्र. ११३/फ-१,
दिनांक :- ११.०६.२०२४.
३. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३,
दिनांक २५.०७.२०२४.
४. महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक :- डब्ल्यूएलपी ०९.२४/प्र.क्र. २०३/फ-१,
दिनांक ०३.१०.२०२४.
५. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे
पत्र क्रमांक :- कक्ष-१/पी/यो/चाबाप्र/प्र.क्र. ६८/६९५/२०२४-२५, दिनांक २२.१०.२०२४.
६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे
पत्र क्रमांक :- कक्ष-१/पी/यो/चाबाप्र/प्र.क्र. ६८/७२३/२०२४-२५, दिनांक ३१.१०.२०२४.
७. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे
पत्र क्रमांक :- कक्ष-१/पी/यो/चाबाप्र/प्र.क्र. ६८/७७०/२०२४-२५, दिनांक १९.११.२०२४.

प्रस्तावना :-

सन २०२४-२५ आर्थिक वर्षाकरिता वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६ २२३२) या लेखाशिर्षा अंतर्गत एकूण रु. ६०००.०० लक्ष नियतव्यय मंजूर व अर्थसंकल्पित करून दिलेला आहे.

२. वित्तविभागाच्या संदर्भ क्र. १ व ३ चे परिपत्रकान्वये महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०२४ ला अनुसरून सन २०२४-२५ या आर्थिक निधी वितरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

३. सन २०२४-२५ करिता वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६ २२३२) या योजनेतर्गत रु. ९७८.५६ लक्षचा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदर्भ क्रमांक ५, ६ व ७ च्या पत्रान्वये शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. तसेच संदर्भ क्रमांक ४ च्या शासन निर्णयान्वये जुन्नर वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र जुन्नर, माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील विस्तारीकरणासाठी दिवस / रात्र पिंजरे तयार करण्याच्या रु. १३७३.४८ लक्षांच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.

शासननिर्णय :-

वित्त विभागाचे संदर्भ क्रमांक १ व ३ परिपत्रक व संदर्भ क्रमांक ३ चा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय विचारात घेता. वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६ २२३२) या लेखाशिर्षांतर्गत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदर्भ क्रमांक ५, ६ व ७ पत्रान्वये शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्ताव व संदर्भ क्रमांक ४ च्या शासन निर्णयान्वये प्रादान केलेली प्रशासकिय मान्यता विचारात घेवून सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार अर्थसंकल्प निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेत **रु.८६४.३४ लक्ष** इतका निधीखालील तक्त्यात दर्शविलेल्या उपशिर्षानुसारखालील नमूद अटी व शर्तीचे अधिन राहून वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे: (रु. लाखात)

उपशिर्ष	वितरणासाठी शिल्लक
०२-वेतन	३२१.६५
२१-साहित्य पुरवठा	५४२.६९
एकूण	८६४.३४

- सदर योजनेवर होणारा खर्च सन २०२४-२५ मध्ये लेखाशिर्ष क्रमांक २४०६ वनीकरण व वन्यजीवन, ०२ पर्यावरणीय वनीकरण व वन्यजीवन, ११० वन्यजीव, पंचवार्षिक योजनांतर्गत, राज्य योजनांतर्गत योजना (००) (१०) वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६ २२३२) अंतर्गत उद्दिष्टनिहाय, अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात यावा.
- योजनांतर्गत प्रस्तावीत कार्यबाबींना आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान केलेली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच सदर कार्यबाबींवर निधी खर्ची टाकण्यात यावा.
- शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावातील कार्यबाबींवर वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना (२४०६ २२३२) या योजने व्यतिरीक्त इतर योजनेमधून निधी खर्च होणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी.
- सदर कामे करताना भारतीय वन अधिनियम, १९२७, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ व वन (संवर्धन) अधिनियम, १९८० तसेच राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग होणार नाही व आवश्यक ती परवानगी घेतली गेली आहे ह्याची दक्षता घ्यावी.
- प्रस्तावात नमूद ज्या कामांना सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे त्यावरच वितरीत अनुदान खर्च होईल याची खातरजमा करण्यात यावी.
- वितरीत केलेला निधी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार योजनेत विहीत केलेल्या मर्यादेत, प्रचलित नियमांच्या अधीन राहून, प्रचलित धोरण व वित्त विभागाने वेळोवेळी विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यबाबींच्या अनुषंगाने खर्च करण्यात यावा.
- प्रस्तावित असलेल्या बांधकामासाठी शासनाने दिलेल्या सूचना आणि विहीत केलेली कार्यपद्धती अनुसरण्याची संबंधीत नियंत्रक / अंमलबजावणी अधिकारी यांची राहिल. कोणत्याही प्रकारची वित्तीय अनियमितता होऊ न देण्याचीही जबाबदारी त्यांची असेल.

- viii. कार्यबाबींमध्ये खरेदीचा समावेश असल्यास शासनाने विहित केलेल्या पध्दतीचा अवलंब करून खरेदी करण्यात यावी.
- ix. सदर योजनेच्या अनुषंगाने विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व वित्त विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यबाबींच्या अनुषंगाने खर्च करण्यात यावा.
- x. संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावातील कार्यबाबींचा समावेश महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक डब्ल्यूएलपी ०६.२४/प्र.क्र. ११३/फ-१, दिनांक :- ११.०६.२०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करण्यात यावी.
- xi. वित्त विभागाने निर्गमित केलेल्या विविध मार्गदर्शन सूचनांचे व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दिनांक ०१.०४.२०२४ व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दिनांक २५.०७.२०२४ चे काटेकोर पालन करावे.
२. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र. ३४/अर्थ-३, दिनांक ०१.०४.२०२४ व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक :- अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दिनांक २५.०७.२०२४ ला अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२१२१५५४५९१४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(उदय ढगे)
विशेष कार्य अधिकारी
महसूल व वनविभाग

प्रत,

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
४. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पूर्व, नागपूर.
५. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई.
६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नाशिक.
७. मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली.
८. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे/गडचिरोली/ठाणे.
९. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर.
१०. वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर.
११. उप वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे/गडचिरोली/ठाणे/नागपूर/अहमदनगर/जुन्नर.
१२. महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परिक्षण), मुंबई/नागपूर.
१३. ब-१, फ-२, फ-१ कार्यासन (निवडनस्ती), महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र डब्ल्यूएलपी ०६.२४/प्र.क्र. १२२/फ-१, दि.१२ डिसेंबर २०२४

(रु. लाखात)

अ. क्र.	वनवृत्त	वन विभाग	प्रस्तावाची रक्कम	वितरीत करावयाची रक्कम	शेरा
१	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई.	सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर	३४६.५५	२००.००	
२	वनसंरक्षक (प्रा.) नागपूर.	उपवनसंरक्षक (प्रा.), नागपूर	१५७.५५	५१.५८	
३	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रा.), नाशिक	उप वनसंरक्षक (प्रा.), अहमदनगर	५.२५	५.२५	
४	मुख्यवनसंरक्षक (प्रा.), गडचिरोली	उपवनसंरक्षक (प्रा.), गडचिरोली	८.८०	८.८०	
५	मुख्यवनसंरक्षक (प्रा.), ठाणे	उपवनसंरक्षक (प्रा.), ठाणे	१८०.१७	६०.००	वाहने वगळून
६	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई.	मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान	१९५.५०	१९५.५०	
७	मुख्यवनसंरक्षक (प्रा.), पुणे	जुन्नर वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र जुन्नर, माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील विस्तारीकरणासाठी दिवस / रात्र पिंजरे तयार करणे.	१३७३.४८	३४३.२१	
एकूण			२२६७.३०	८६४.३४	
